

परिवीक्षाधीन अधिकारीयांची परिवीक्षावची
पूर्ण केल्यानंतर त्यांची वेतनवाढ मुक्त
करण्याबाबत व वेतन निश्चितीबाबत -

महाराष्ट्र शासन,

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक एसआरसी-१२८०-११८७-प्र. क्र. २२६/३७,

मंत्रालय मुंबई-४०० ००२, दिनांक ११ मे १९८१.

वाचा :- १) शासन परिपत्रक , बी अँड एस. डी. क्र. ३८६८/४६, दिनांक १-३-१९७६.

२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक ३८६८/४६,
दिनांक २०-८-१९६२.

३) शासन परिपत्रक , सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक १३६७/डी,
दिनांक २५-१०-१९६८.

परिपत्रक :- परिवीक्षाधीन अधून निपुण करण्यात आलेल्या अधिकारीयांचा परिवीक्षावची समाप्त
करण्याबाबतचे आदेश देतांना अनुसूचकाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना वर उल्लेखितल्या शासन
परिपत्रकाच्या निर्ममित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, संबंधित परिवीक्षाधीन अधिकारीयांचा
विहित परिवीक्षावची संपताच, सक्षम अधिकारीयांनी, तेजापरीक्षा कार्यालयाच्या मार्गदर्शनाकरिता,

१) परिवीक्षाधीन अधिकारीयांची परिवीक्षावची समाप्ताकारकरीत्या पूर्ण केल्याबाबत आणि
त्यांची व्याजापन्न निपुणता वाढू झाल्याबाबतचे, ठिंवा

२) त्यांचा परिवीक्षावची वाढविल्याबाबतचे आदेश निर्ममित करणे आवश्यक आहे.

२. परिवीक्षाधीन निपुणता हा विहित मुदतीचा करार असल्यामुळे, संबंधित परिवीक्षाधीन अधिकारी
शासन सेवेत वाढू राहिला आहे ठिंवा करार-मुदतीनंतर सेवा सोडून नेता आहे याची कल्पना,
त्यासंदर्भाचे आदेश सक्षम अधिकारीयांनी योग्य वेळी निर्ममित केल्याशिवाय, तेजापरीक्षा कार्यालयास येऊ
बळकार बाडी. तथापि, काही प्रकरणात परिवीक्षावची संपताच परिवीक्षाधीन अधिकारीयांचे तो समाप्ता-
कारकपणे पूर्ण केल्याबाबत अथवा न केल्याबाबत आदेश काढणे सक्षम अधिकारीयांना बल्य होत बाडी.
ही संभाव्यता विचारात घेऊन, अशा प्रकरणी करारवादीबाबत शासनाचे सूचना निर्ममित
केलेल्या आहेत. त्यानुसार, अशा प्रकरणी संबंधित अधिकारीयांचे एकादश विविध परिवीक्षाधीन अधिकारीयांचा
परिवीक्षावची संपुष्टात आणल्याबाबत ठिंवा वाढविल्याबाबत आदेश दिले जाईपर्यंत, त्या परिवीक्षाधीन
अधिकारीयास त्याच्या परिवीक्षावचीतील वेतन अनुषंगेय असावे अशा प्रकारचे प्रमाणपत्र तेजापरीक्षा कार्या-
लयास निर्ममित करणे आवश्यक आहे. सामान्यतः अशा प्रकारच्या प्रमाणपत्राच्या आधारे तेजापरीक्षा
कार्यालयाचे परिवीक्षाधीन अधिकारीयांचा विहित परिवीक्षावची पूर्ण झाल्याच्या दिनांकांतर तीन महिने-
पर्यंत अशा अधिकारीयांचे वेतन मंजूर करावयाचे असते.

३. शासनाचे पुढे असेही स्पष्ट केलेले आहे की, ज्या प्रकरणात कोणत्याही कारणास्तव संबंधित
अधिकारीयांचा परिवीक्षावची संपुष्टात आणल्याबाबतचे ठिंवा वाढविल्याबाबतचे आदेश परिवीक्षावची
संपल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या अंतर्भावे निर्ममित करणे बल्य होणार बाडी, अशा
प्रकरणात त्या अधिकारीयांचा परिवीक्षावची संपुष्टात आणल्याबाबतचे ठिंवा वाढविल्याबाबतचे आदेश

निर्भरित होईपर्यंत त्याला परिचीनावणीत येत न वास्तु ठेवण्यात यावे आणि, तेव्हा परीक्षा कार्यालयास
उत्ता प्रकाशपी परिचीनावणी संपल्यापासून तीन महिन्यांच्या काळावधीची मर्यादा न ठेवता संबंधित
अधिकाऱ्यास पुढेही येत न व जल्ले मंजूर करावे. मात्र उक्ता प्रकाशच्या प्रकरणाबाबत उक्ती अट विहित
करण्यात आली आहे ती, जे सधम अधिकाऱ्या संबंधित परिचीनावणीस अधिकाऱ्यांचा परिचीनावणी संपल्या-
पासून एक वर्षाच्या आत तेव्हा परीक्षाधिकारी-यास आवश्यक ती प्रमाणावर निर्भरित करणार नाहीत. त्यांनी
उक्ता प्रकरणांची सविस्तर माहिती देणारा उक्तात बासबाच्या संबंधित प्रवासकीय विमलस बोग्य कार्व-
वाढीसाठी सादर केला पाहिजे.

४. बासबाच्या उक्ते निर्देशावर जल्ले आहे ती, परीक्षामार्गे सुचला देण्यात आल्या अनुषंगी, सधम
अधिकाऱ्या परिचीनावणीस अधिकाऱ्यांचा परिचीनावणी कोषत्या तारखेस संपतो याकडे लक्ष ठेवण्याचे बाबतीत
दक्ष बसतात आणि त्यांचा परिचीनावणी संपताच तो संपुष्टात जाण्याबाबतची किंवा वाढविण्याबाबतची
कार्यवाही तामलीय पूर्ण करीत नाहीत. ह्यामुळे संबंधित परिचीनावणीस अधिकाऱ्यास तर त्रास होतोच,
परंतु तेव्हा परीक्षा कार्यालयास देखील बिफारण उडवणीला तोंड द्यावे लागते. परिचीनावणीस अधिकाऱ्यांचा
परिचीनावणी संपुष्टात जाण्याची किंवा वाढविण्याची निर्णायक कार्यवाही करण्यात होणारी दिरंगाई
टळता येण्याच्या दृष्टीने आणि त्यायोगे परिचीनावणीस अधिकाऱ्यांच्या येत न निश्चितीचे तेव्हा परीक्षा कार्यालयातील
काम सुरळीत पार पाडणे साय कावे म्हणून, बासबा जलापर्यंत देण्यात जल्लेत्या सुचलांची पुढील
करीत असून, त्या सुचला सर्व संबंधितांनी जाणीवपूर्वक अनुसरण्यात असे आदेश देत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व आवाहे,

व. उं. कोटेकर,

उप सचिव, महाराष्ट्र बासबा.

प्रति

राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्र्यांचे सचिव,
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्रांने),
प्रबंधक, मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई (पत्रांने),
प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई (पत्रांने),
प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
महालेखापाल, महाराष्ट्र १, मुंबई,
महालेखापाल, महाराष्ट्र २, नागपूर,
अपिदास व लेखाधिकारी, मुंबई,
निवासी लेखा परीक्षाधिकारी, मुंबई,
वित्त विभाग,
इतर सर्व मंत्रालयीय विभाग.
मंत्रालयीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व विभागाध्यक्ष.